

धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम.
राज्याच्या महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी
भटक्या जमाती-क (धनगर) प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर
शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह
निर्माण करणे.

महाराष्ट्र शासन

इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि
विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग

शासन निर्णय : धवयो-२०१९/प्र.क्र. ०५/विजाभज-१

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक : ०६ सप्टेंबर, २०१९.

प्रस्तावना :-

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ
उपसमितीची बैठक दि.२/३/२०१९ रोजी सहयाद्री अतिथीगृह, मलबार हील, मुंबई येथे झाली. सदर
बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर राज्यातील धनगर
समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नविन शासकीय वसतीगृहे सुरु करण्यात यावीत. पहिल्या टप्प्यात पुणे,
औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या विभागीय स्तरावर वसतीगृहे सुरु करावीत. या
वसतीगृहांमध्ये किमान ५० टक्के जागा धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवाव्यात, यासाठी वित्त
व नियोजन विभागाने तरतुद उपलब्ध करून द्यावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

२. त्यानंतर जुलै, २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मा. मंत्री (वित्त व नियोजन) यांनी केलेल्या
अर्थसंकल्पीय भाषणात धनगर समाजाच्या विकासासाठी विविध २२ योजना राबविण्याचा शासनाचा
मानस असल्याची घोषणा करण्यात आली आहे. सदर घोषणेच्या अंमलबजावणीसाठी रुपये १०००.००
कोटी एवढा निधीची अर्थसंकल्पीत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

३. दिनांक ३०/७/२०१९ रोजी मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भटक्या
जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या महसूल विभागांच्या
मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या
मालकी हक्कातील जागा विनावापर पडून आहेत. या जागांचा उपयोग वसतिगृहे बांधण्यासाठी होऊ
शकतो या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या ठिकाणी वसतिगृहे
सुरु करण्यात यावीत असा निर्णय मा.मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक
वर्षात रु.१४०.०० कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे.

४. मा.मंत्रिमंडळाने घेतलेल्या सदर निर्णयानुसार गेली अनेक वर्षे विकासापासून दूर असलेल्या
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगीन विकास व्हावा व त्यांच्या मुलांना
चांगले शिक्षण मिळावे याकरीता भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या लोकांसाठी राज्यात
महसूली विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी
वसतिगृह निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

वर प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबी विचारात घेवून मा.मंत्रिमंडळाने दिनांक ३०/७/२०१९ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या ठिकाणी प्रत्येकी २०० प्रवेश क्षमतेची (मुलांसाठी १०० व मुलींसाठी १००) वसतिगृहे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात रु.१४०.०० कोटी इतका निधी खर्च करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.

२. सदरहू वसतिगृहांसाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यवसाय विकास विभागाच्या मालकी हक्कातील जागांचा वापर करावयाचा असल्याने सदरहू वसतिगृह बांधकामासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यवसाय विकास विभागाने विनामुल्य जागा या विभागाच्या नावाने हस्तांतरीत करावी सदरहू जागांचे या विभागाकडे हस्तांतरण झाल्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वसतिगृहांचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करून तात्काळ शासनास पाठवावेत.

३. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर व उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, आरोग्य इत्यादी सोईसुविधा युक्त निवासाची व्यवस्था करण्यात येईल.

४. उपरोक्त वसतिगृहात गुणवत्तेनुसार व विहित टक्केवारीनुसार प्रवेश देण्यात येईल. या वसतिगृहात भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त इतर घटकातील विद्यार्थ्यांनाही खाली नमूद टक्केवारीप्रमाणे प्रवेश देण्यात येईल.

अ.क्र.	प्रवर्ग	टक्केवारी
१	२	३
१.	भटक्या जमाती-“क” (धनगर)	५०
२.	भटक्या जाती-जमाती-“अ”, “ब” आणि “ड”	१५
३.	इतर मागासवर्ग	१५
४.	विशेष मागास प्रवर्ग	०१
५.	सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग	०५
६.	अनुसूचित जाती	०५
७.	अनुसूचित जमाती	०५
८.	अपंग	०२
९.	अनाथ	०२
एकूण		१००

५. वसतिगृहात प्रवेशाकरीता नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

- १) विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- २) या वसतिगृहामध्ये इयत्ता ११ वी पासून पुढील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल.
- ३) प्रवेशासाठी प्राप्त झालेल्या त्या-त्या प्रवर्गातील अर्जदारांना संबंधित प्रवर्गातील राखीव जागेवर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल.
- ४) व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागातून ५० टक्के जागा राखून ठेवण्यात येतील. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव जागांवर गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.

- ५) विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १.०० लाखापेक्षा कमी असावे.
- ६) या वसतिगृहामध्ये इयत्ता ११ वी, प्रथम वर्ष पदविका, पदवी प्रमाणपत्र परिक्षा आणि प्रथम वर्ष पदव्युत्तरपदवी यासाठी प्रवेश देण्यात येईल. यासाठी त्या त्या वेळी स्वतंत्रपणे प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल व गुणवत्तेनुसार व प्रवर्गानिहाय विहित टक्केवारी नुसार प्रवेश निर्धारित केले जातील.
- ७) विहित टक्केवारीनुसार वसतिगृह प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास सदर रिक्त राहणाऱ्या जागी इतर मागास वर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येईल.
- ७) विभागीय स्तरावरील वसतिगृहांची व्यवस्था पाहण्यासाठी प्रत्येक वसतिगृहासाठी नियमित व कंत्राटी पदे निर्माण करण्यास उच्चस्तर समितीची मान्यता घेण्यात येईल.
- ८) सदरील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांचा दर्जा, व्यवस्थापन आणि गुणवत्ता कायम राखली जावी यासाठी त्यांची नियमित तपासणी करण्यासाठी संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे आणि प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण व सहायक आयुक्त, समाजकल्याण यांच्या स्तरावरील निरीक्षक, लेखाधिकारी यांचा समावेश असलेले स्वतंत्र तपासणी पथक निर्माण केले जाईल.
- १०) या शासकीय वसतिगृहांच्या नवीन इमारत बांधकामाकरीता शासकीय जमीन उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ बांधकामाचा आराखडा व कामाचे अंदाजपत्रक तयार करून सविस्तर प्रस्ताव संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांचेकडे सादर करावा, संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांनी सदरचा प्रस्ताव तपासून शासनास सादर करावा. सदरील वसतिगृहांचे बांधकाम त्वरेने हाती घेण्याच्या दृष्टीने, नियोजित बांधकामाचा नकाशा/आराखडा तयार करण्यासाठी विहित कार्यपद्धती अनुसरून खाजगी वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक करण्याची मुभा संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांना राहिल.
- ११) नवीन वसतिगृहाच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर आवश्यक निधी सदरील वसतिगृहाच्या इमारत बांधकामासाठी कामाच्या प्रगतीनुसार उपलब्ध करून दिला जाईल.
- १२) एकविसाव्या शतकातील स्पर्धात्मक युगास सामारे जाण्यासाठी मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये संगणक लॅब, वाय-फाय सुविधा, अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा केंद्र, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक गुणांचा विकास होणेसाठी व कौशल्य विकासासाठी विशेष मार्गदर्शनासाठी स्वतंत्र हॉल इ. व्यवस्था/सुविधा या वसतिगृहांमध्ये पुरविण्यात येतील त्यांचा विचार करून वसतिगृहांचा आराखडा तयार करून बांधकाम करावे.
- १३) सदर वसतिगृहांतील मुला-मुलींकरीता टेबल-खुर्ची, पुस्तके व वहया इ. साहित्य ठेवण्यासाठी कपाट तसेच कॉट, गादी, उशी, आंथरुण, पांघरुण, बेडशीट, ब्लॅकेट इ. सुविधा पुरविण्यात येतील.
- १४) मुलींच्या वसतिगृहांसाठी निर्माण होणारी पदे महिला उमेदवारांमधून भरती केले जातील.
- १५) वसतिगृह प्रमुख / गृहपाल यांचे वेतन व इतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वसतिगृहाचा खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यासाठी संबंधित वसतिगृहाचे “गृहपाल” यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे.
६. या योजनेतर्गत नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूली विभागीय स्तरावर मुलांसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे ६ वसतिगृह आणि मुलींसाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे ६ वसतिगृह बांधकामासाठी पुढीलप्रमाणे खर्च आवश्यक आहे.

(रुपये लाखात)

अ. क्र.	वसतिगृह प्रकार	प्रति वसतिगृह मान्य विद्यार्थी संख्या	वसतिगृह संख्या	प्रति वसतिगृह खर्च	एकूण खर्च	एकूण विद्यार्थी
१	२	३	४	५	६	७
१	मुलींचे वसतिगृह	१००	६	३००	१८००	६००
२	मुलांचे वसतिगृह	१००	६	३००	१८००	६००
	एकूण	२००	१२	६००	३६००	१२००

अ) वसतिगृह बांधकामासाठी रुपये ३६,००,००,०००/-

सदर वसतिगृहाचे बांधकाम झाल्यानंतर त्यांचे कामकाज पाहण्यासाठी खालीलप्रमाणे कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असून त्यासाठी उच्चस्तर समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

वसतिगृह स्तरावरील निर्माण करावयाच्या आवश्यक पदांचा तपशिल

अ. क्र.	मुले व मुलींच्या वसतिगृहातील कर्मचारी आकृतिबंध	प्रति वसतिगृह मान्य पदांची संख्या	पद निहाय मासिक वेतन रुपये	राज्यातील एकूण मान्य वसतिगृहांची संख्या	एकूण पद निहाय मासिक वेतन रुपये	एकूण पदनिहाय वार्षिक वेतन रुपये
१	२	३	४	५	६	७
१	गृहपाल (पूर्णवेळ) (S-१४) (३८६००-१२२८००)	०१	५२८९६	१२	६३४७५२	७६१७०२४
२	कनिष्ठ लिपिक/संगणक सहायक/स्टोअर किपर वर्ग -३ (S-६) (१९९००-६३२००)	०१	२७४६४	१२	३२९५६८	३९५४८१६
३	शिपाई (S-१) (१५०००-४७६००)	०१	२०८००	१२	२४९६००	२९९५२००
	पहारेकरी (कंत्राटी पध्दतीने) (रुपये १०,०००/-)	०३	१००००	३६	३६००००	४३२००००
५	सफाईकामगार (कंत्राटी पध्दतीने) (रुपये ६०००/-)	०२	६०००	२४	१४४०००	१७२८०००
	एकूण	८	११७१६०	९६	१७१७९२०	१६२९२०४०

ब) वरीलप्रमाणे (मुलींसाठी ६ व मुलांसाठी ६) १२ वसतिगृहांसाठी एकूण ९६ पदांची आवश्यकता आहे त्यांच्या वेतन व भत्त्यासाठी त्यासाठी एकूण रुपये १,६२,९२,०४०/- इतका संभाव्य वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित आहे.

संचालनालय स्तरावर वसतिगृहाच्या संनियंत्रणासाठी निर्माण करावयाच्या पदांचा तपशिल

अ. क्र.	संचालनालय स्तरावर संनियंत्रण यंत्रणा कर्मचारी आकृतिबंध	एकूण मान्य पदांची संख्या	पद निहाय मासिक वेतन रुपये	एकूण पद निहाय मासिक वेतन रुपये	एकूण पदनिहाय वार्षिक वेतन रुपये
१	२	३	४	५	६
१	कार्यालय अधीक्षक (S-१४) (३८६००-१२२८००)	०१	५२८९६	६३४७५२	७६१७०२४
२	वसतिगृह निरीक्षक (S-८) (२५५००-८११००)	०२	३५०८०	४२०९६०	५०५१५२०
३	कनिष्ठ लिपिक (S-६) (१९९००-६३२००)	०२	२७४६४	३२९५६८	३९५४८१६
	एकूण	०५	११५४४०	१३८५२८०	१६६२३३६०

क) सदर वसतिगृहांच्या संनियंत्रणासाठी संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे यांच्यास्तरावर वरीलप्रमाणे ५ पदे आवश्यक असून त्यासाठी रुपये १,६६,२३,३६०/- इतका संभाव्य वार्षिक खर्च अपेक्षित आहे. नव्याने सुरु करावयाच्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी (मुलींसाठी ६ आणि मुलांसाठी ६) एकूण १२ वसतिगृहांसाठी खालीलप्रमाणे बाब निहाय आवर्ती खर्चासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल.

अ. क्र.	बाब	प्रति वसतिगृह विद्यार्थी संख्या	प्रतीमाह प्रती विद्यार्थी दर रुपये	एकूण मासिक खर्च (रु. लाख)	वर्षाचा एकूण खर्च (प्रती वसतिगृह) (रु.लाख)	एकूण १२ (६ मुलांसाठी व ६ मुलींसाठी) वसतिगृहाचा खर्च (रु. लाख)
१	भोजन खर्च (१० महिनेसाठी)	१००	३०००	३.००	३०.००	३६०.००
२	निर्वाह भत्ता (१० महिनेसाठी)	१००	९००	०.९०	९.००	१०८.००
३	मुलींना स्वच्छता साधने (दरमहा १० महिन्यांसाठी) (६ मुलींच्या वसतिगृहांसाठी)	१००	२००	०.२०	२.००	२४.००
४	वसतिगृह प्रवेशित मुलांना नाईट ड्रेस (प्रती विद्यार्थी दरवर्षी एकदाच)	१००	११००	-	१.१०	१३.२०
५	वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता ॲप्रेनसाठी (२० टक्के विद्यार्थी)	२०	१०००	वर्षातून एकदा देय	०.२०	२.४
६	वैद्यकीय व इतर साहित्य प्रती विद्यार्थी (२० टक्के विद्यार्थी)	२०	२०००	वर्षातून एकदा देय	०.४०	४.८
७	अभियांत्रिकी विद्यार्थी ब्रॉयलर सुट प्रति विद्यार्थी (२० टक्के विद्यार्थी)	२०	१०००	वर्षातून एकदा देय	०.२०	२.४
८	अभियांत्रिकी पदवी / पदविका ड्रायव्हिंग बोर्ड इतर साहित्यासाठी प्रती विद्यार्थी (२६ टक्के विद्यार्थी)	२६	३०००	वर्षातून एकदा देय	०.७८	२८.०८
९	शारीरिक शिक्षण महाविद्यालय गणवेश (२ टक्के विद्यार्थी)	०२	४०००	वर्षातून एकदा देय	०.०८	०.९६

१०	शैक्षणिक सहलीसाठी	१००	१०००	वर्षातून एकदा देय	१.००	१२.००
११	प्रोजेक्ट रिपोर्टसाठी	१००	१०००	वर्षातून एकदा देय	१.००	१२.००
१२	स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम प्रती शासकीय वसतिगृहासाठी	-	-	वर्षातून एकदा देय	०.२५	३.००
१३	क्रीडा वस्तू खरेदीसाठी शासकीय वसतिगृह	-	-	वर्षातून एकदा देय	०.१०	१.२
१४	पेस्ट कंट्रोल (वर्षातून दोनदा) प्रती वसतिगृह	-	-	वर्षातून दोनदा देय	०.२०	२.४
१५	इतर खर्च रुपये १५०००/- प्रती वसतिगृह	-	-	वर्षातून दोनदा देय	०.१५	१.८
१६	पालक सभेसाठी प्रती वसतिगृह रुपये १००००/- (दोन वार्षिक सभेसाठी)	-	-	वर्षातून दोनदा देय	२.४०	२८.८
	एकूण वार्षिक आवर्ती खर्च				४८.८६	६०५.०४

ड) वरीलप्रमाणे वसतिगृहांसाठी बाब निहाय एकूण रुपये ६,०५,०४,०००/- इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित आहे.

नव्याने सुरु करावयाच्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी (मुलींसाठी ६ आणि मुलांसाठी ६) एकूण १२ वसतिगृहांसाठी बाब निहाय खालीलप्रमाणे अनावर्ती खर्चासाठी रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल.

अ. क्र.	बाब	वर्षाचा एकूण खर्च (प्रती वसतिगृह) (रु.लाख)	एकूण ३६ वसतिगृहाचा खर्च (रु. लाख)
१	टी.व्ही. खरेदी प्रती शासकीय वसतिगृह (रुपये २५०००/- एकवेळ)	०.२५	३.००
२	अॅक्वागार्ड (रुपये ९०००/-) व वॉटर कुलर्स (रुपये १५०००/-) प्रती वसतिगृह (एकवेळ)	०.२४	२.८८
३	अग्निशमन यंत्र प्रती वसतिगृह (५ नग) (प्रती नग रुपये ४०००/-)	०.२०	२.४
४	संगणक व प्रिंटर व आवश्यक साहित्य (रुपये ३००००+५०००+५०००= ४००००/-) प्रती वसतिगृहास (दोन संच)	०.८०	९.६
५	अद्ययावत ग्रंथालय सुविधा प्रती वसतिगृह रुपये ३.०० लक्ष	३.००	३६.००
६	पालक सभेसाठी प्रती वसतिगृह रुपये १००००/- (दोन वार्षिक सभेसाठी)	०.२०	२.४
	एकूण अनावर्ती खर्च	४.४९	५३.८८

ई) वरीलप्रमाणे अनावर्ती खर्चासाठी रुपये ५६,२८,०००/- इतका वार्षिक खर्च अपेक्षित आहे.

६. वरील अ) येथील बाबीसाठी रुपये ३६,००,००,०००, ब) येथील बाबीसाठी रुपये १,६२,९२,०४०/-, क) येथील बाबीसाठी रुपये १,६६,२३,३६०/-, ड) येथील बाबीसाठी रुपये ६,०५,०४,०००/- व ई) येथील बाबीसाठी रुपये ५६,२८,००० असे एकूण रुपये ४५,९०,४७,४००/- इतका आवर्ती व अनावर्ती खर्च होणे अपेक्षित आहे.

७. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष घेऊन तरतुद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

८. सदरहू वसतीगृह महसूली विभागांच्या ठिकाणी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या मालकी हक्कातील जागांचा वापर करावयाचा असून त्या जागांचे या विभागाच्या नावाने विनामुल्य हस्तांतरण होणार असल्याने व शासकीय जमिन हस्तांतरित करावयाची असल्याने सदरहू जमिन प्रथम महसूल व वन विभागाची तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाची प्रत्येक प्रकरणी पूर्वसंमती प्राप्त होण्याच्या अटीवर मान्यता देण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक २७/८/२०१९ रोजीच्या टिप्पणीन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक २०१९०९०६१४४०३४६०२२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

(भा. र. गावित)

सहसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.राज्यमंत्री (विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा. मुख्य सचिव यांचे सह सचिव, मंत्रालय, मुंबई
६. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खा.स. मंत्रालय, मुंबई
७. मा. विरोधी पक्ष (विधान परिषद), विधानभवन, मुंबई
८. मा. विरोधी पक्ष (विधान सभा), विधानभवन, मुंबई
९. सर्व मा. विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ, मुंबई.
१०. महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
११. सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग
१२. प्रधान सचिव, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. प्रधान सचिव, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई.
१५. संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे.
१६. जिल्हाधिकारी (सर्व)
१७. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग (सर्व)
१८. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण (सर्व)
१९. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
२०. निवडनस्ती (विजाभज-१).